



# VISAGAR

you dream. we create.

14<sup>TH</sup> November, 2024

<p><b>The Manager</b> <b>BSE Limited</b> Corporate Relationship Department 1<sup>st</sup> Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort, Mumbai -400001</p> <p>BSE Scrip ID - <b>VIVIDHA</b> BSE Scrip Code - <b>506146</b></p>	<p><b>The National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051</p> <p>ISIN Code- <b>INE370E01029</b></p>
---	--

**Sub: Publication of Unaudited Financial Results for the Quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2024**

Dear Sir,

This is with reference to Regulation 47(1) (b) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, enclosing herewith copies of the following newspaper dated **14<sup>th</sup> November, 2024** in which the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended on **30<sup>th</sup> September, 2024** have been published:

1. Active Times (English)
2. Mumbai Lakshadeep (Marathi)

Kindly take the same on your record and oblige.

**For Visagar Polytex Limited**

TILOKCHA Digitally signed  
ND by TILOKCHAND  
MANAKLAL  
MANAKLA KOTHARI  
L KOTHARI Date: 2024.11.14  
11:58:10 +05'30'

**Tilokchand Kothari**  
**Managing Director**  
**DIN: 00413627**

Encl: A/a

**VISAGAR POLYTEX LIMITED**

**Regd. Off.:** 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai 400 058. Tel.: (022) 6742 4815  
Email: contact@visagar.com Website : www.visagarpolytex.in CIN : L655990MH1983PLC030215

**CORRIGENDUM**  
We have published an Notice on 9th November, 2024 in respect of Konverge Healthcare Private Limited. However due to oversight there is an error found in Sr. No. 9. Please read correct Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board are as below:  
Add: 302, Emperor, L T Road, Borivali (West), Mumbai - 400092  
Email ID: kalpanagandhica@gmail.com  
Interested parties should take note of this.

**PUBLIC NOTICE**  
I DAWOOD HOLDER OF INDIAN PASSPORT NO. M9958834 HAVING PERMANENT ADDRESS AT PO WADWALI TAL-SHRIWARDHAN DIST RAIGAD MAHARASHTRA INDIA PIN 402403 RESIDING IN U. A. E AT PRESENT HERE BY DECLARE THAT HENCEFORTH MY NAME WILL BE READ AS UNDER GIVEN NAME DAWOOD MOHAMED ISHAK DAWOOD AND SURNAME : KHAMKAR

**PUBLIC NOTICE**  
**CITY UNION BANK LTD**  
Registered Office: [Office No.149, TSR Big Street, Kumbakonam, Tamil Nadu, 612001]  
NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].  
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.  

Name of the holders	Kind of Securities	Face Value	Certificate Number	No. of securities	Distinctive Number
Leena Rajan Nabar & Rajan Moreshwar Nabar	Equity	1/-	5991	4000	21541411 to 21545410

  
Date: 14/11/2024  
Place: Mumbai  
LEENA RAJAN NABAR & RAJAN MORESHWAR NABAR

**VISAGAR POLYTEX LIMITED**  
Regd. Office - 907/808, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058. Tel: 022-67424815. Website: www.visagarpolytex.in. Email: contact@visagar.com. CIN: L65900MH1985PLC030215

**EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024** (₹ In Lacs)

PARTICULARS	Quarter ended		Half Year ended	
	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023
Total income from operations (net)	00	00	00	0.25
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(41.81)	(86.48)	(86.48)	(102.66)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	(41.81)	(86.48)	(86.48)	(102.66)
Equity Share Capital	2927.01	2927.01	2927.01	2927.01
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	--	--	--	--
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each)	(0.01)	(0.03)	(0.03)	(0.04)
a) Basic :	(0.01)	(0.03)	(0.03)	(0.04)
b) Diluted:	(0.01)	(0.03)	(0.03)	(0.04)

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2024 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited (NSE) - www.nseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.visagarpolytex.in  
For Visagar Polytex Limited  
Date: 13.11.2024  
Place: Mumbai  
Sd/-  
(Tilokchand Kothari) - Managing Director - DIN: 00413627

**PUBLIC NOTICE**  
MRS. PUSHPA DURGADASH DHUMI, was the sole owner of Flat No. 23/25 and a registered member of Ashish Building No. 23 Co-operative Housing Society Ltd., having address situated at Manish Nagar, Four Bungalows, Andheri West, Mumbai 400053.  
MRS. PUSHPA DURGADASH DHUMI died intestate on 28.11.2004, at Mumbai, Maharashtra and who was holding five shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 25, who died without making any Nomination. The said deceased left behind him his Nephews and Niece as her only legal heirs being (1) Ratan Virendra Sharma, (2) Pawan Brijbhushan Sharma, (3) Priti Brijbhushan Sharma and (4) Vishal Inderprakash Ahuja. As per the Letters of Administration granted on 09.01.2024 by the High Court of Judicature at Bombay, in favour of being the Nephews and Niece of the deceased member Pushpa Dhumi respectively, the said Flat shall be transferred in the names of (1) Ratan Virendra Sharma, (2) Pawan Brijbhushan Sharma and (3) Priti Brijbhushan Sharma and (4) Vishal Inderprakash Ahuja. The said legal heirs have applied to the society for the transfer of name in her favour as the legal heirs in respect of said flat and the said shares.  
The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as provided under the bylaws of the society. The claims/objectors, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bylaws of the society. A copy of the registered bylaws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its period.  
For and behalf of  
ASHISH BUILDING NO. 23 C.H.S. LTD.,  
Place: Mumbai Sd/-  
Date: 14/11/2024 Chairman/Secretary

**KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED**  
Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021  
Tel. No.: 022-22823852/53 Email: dvl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614

**Extract Of Standalone Unaudited Financial Results For The Quarter And Half Year Ended 30th September, 2024** (₹ In Lakhs)

Particulars	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED		YEAR ENDED 31.03.2024
	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2023	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total income from operations(net)	-	-	-	-	-
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(22.05)	(4.76)	(30.58)	(26.81)	(94.93)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(22.05)	(4.76)	(30.58)	(26.81)	(94.93)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(22.05)	(4.76)	(30.58)	(26.81)	(95.00)
Total Comprehensive Income (After Tax)	(22.05)	(4.76)	(30.58)	(26.81)	(95.00)
Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00
Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-	-	426.57
Earnings Per Share (of Rs. 10/- each)	-	-	-	-	-
Basic:	-2.21	-0.48	-3.06	-2.68	-4.45
Diluted:	-2.21	-0.48	-3.06	-2.68	-4.45

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly/Half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly/Half yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.kratosenergy.in).  
For KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED  
Sd/-  
Rajesh Pawar  
Whole Time Director  
DIN: 00232533

**DALAL STREET INVESTMENTS LIMITED**  
CIN: L65900MH1977PLC357307  
Regd. Office: 409 DEV PLAZA, S.V. ROAD, OPP. FIRE BRIGADE, ANDHERI WEST MUMBAI City MH 400058  
Ph:+91-22 26201233 Email: info@dalalstreetinvestments.com  
Website: www.dalalstreetinvestments.com  
Extracts of Un-Audited financial results for the 2nd quarter and half year ended September 30, 2024 (Rs. In Lakhs)

SL No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Half Year ended	Half Year ended	Year ended 31.03.2024
		30th September 2024	30th June 2024	30th September 2023	30th September 2024	30th September 2023	
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	
1	Total Revenue from Operations	64.78	37.19	58.67	101.97	70.68	113.08
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	35.66	6.90	36.66	42.56	30.76	13.04
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.66	6.90	36.66	42.56	30.76	13.04
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.66	6.90	32.73	42.56	26.83	12.21
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	34.86	44.23	34.60	79.09	54.54	43.38
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	31.51	31.51	31.51	31.51	31.51	31.51
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	570.76	535.90	502.82	570.76	502.82	491.67
8	Outstanding debt	313.06	306.14	143.00	313.06	143.00	307.78
9	Debt Equity Ratio (No. of Times)	0.52	0.54	0.27	0.52	0.27	0.59
10	Debt Service Coverage Ratio (No of Times)	13.28	3.24	0.00	8.49	0.00	3.47
11	Interest Service coverage ratio (No.of Times)	16.29	7.87	0.00	13.20	0.00	0.00
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
1, Basic	11.32	2.19	10.39	13.51	8.52	3.87	
2, Diluted	11.32	2.19	10.39	13.51	8.52	3.87	

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the financial results are available on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the company's website i.e. www.dalalstreetinvestments.com  
2 The un-audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 13th November, 2024.  
3 The un-audited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 - Interim Financial Reporting, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India.  
4 In accordance with the requirement under regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015 the Statutory Auditors have performed a Limited Review of the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter and half year ended 30th September, 2024.  
5 Earnings per share for the interim period is not annualised  
For and Behalf of the Board of Directors of Dalal Street Investments Limited  
Sd/-  
Murzash Maneekshana  
Director  
Place: Mumbai  
Date: 13/11/2024  
DIN: 00207311

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large under instruction of my client that my client MR. SHRIKANT ANANDRAJ is the lawful owner of Flat - Flat No. 10, on the 3rd floor, area adm. 415 sq.ft. carpet equivalent to 38.55 sq.mtr., Kirem CHS Ltd., 59, Gaandevi Road, Poisar, Kandivali (W), Mumbai 400 067, Having Share Certificate No. - 5, distinctive No. 21 to 25 (both inclusive).  
My client MR. SHRIKANT ANANDRAJ had purchased the said flat from MRS. MAY BOTHELO wide registered Agreement for Sale dttd. 23rd September 2024 (Regd. No.: 13649/2024).  
AND MRS. MAY BOTHELO had purchased the said flat along with her husband ANTHONY BOTHELO wide registered Agreement for Sale dttd. 14th November 1994 (Regd. No. : 13649/2024) from MRS. JOANNA FERNANDES and MISS OPHELLIA DIVE.  
AND WHEREAS ANTHONY BOTHELO expired on 28-10-2021 and after his death, his wife, MRS. MAY BOTHELO had transferred the said flat in favour of my client, MR. SHRIKANT ANANDRAJ. And the other legal heirs of Anthony Botelho have executed registered a Release Deed on 19th September 2024 vide Regd. No. BR/11/3586/2024 in favour of my client, MR. SHRIKANT ANANDRAJ.  
AND WHEREAS the original registered Agreement for Sale dttd. 4th November 1994 executed between MRS. JOANNA FERNANDES and MISS OPHELLIA DIVE and ANTHONY BOTHELO & MRS. MAY BOTHELO has been lost/ misplaced and not traceable to the research.  
My client MR. SHRIKANT ANANDRAJ intends to obtain loan over the said flat. Any person's, legal heirs of deceased above named having claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said flat and with regard to aforesaid mortgage, by gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, usufruct, easement, attachment or otherwise whatsoever should intimate their objections, if any in writing within 7 days from the publication of this notice to failing which, the claim of the such persons, if any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.  
Sd/-  
Place: Mumbai R.P. Chaubey (Advocate)  
Date: 14/11/2024 Mob: 7219585885

**NIDHI MERCANTILES LIMITED**  
Regd. Off: B/306-309, Dynasty Business Park, Opp. Sangam Cinema, Andheri (E), Mumbai-400 059.  
Tel. No.: 022-61115222, Fax No: 022-28227865, Email id: nml.mumbai@gmail.com, website: www.nidhi.net.in | CIN: L51909MH1985PLC138577.

**EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024** (Rs in Lacs) Except EPS

Sr. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended		
		30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	31-Mar-24	30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24	
1	Total Income	177.56	217.15	189.90	394.71	420.41	1087.16	177.56	217.15	189.90	394.71	420.41	1087.16
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	161.91	153.77	169.19	315.68	308.00	708.52	161.91	153.77	169.19	315.68	308.00	708.52
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	161.91	153.77	169.19	315.68	308.00	708.52	161.91	153.77	169.19	315.68	308.00	708.52
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	120.92	115.58	126.99	236.50	231.00	532.31	120.92	115.58	126.99	236.50	231.00	532.31
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1703.74	-817.90	1598.86	885.84	4593.13	8162.06	2007.16	-510.71	1832.22	1496.45	5266.90	9120.71
6	Paid up equity share capital (face value of Rs. 2/- per share)	125.61	125.61	125.61	125.61	125.61	125.61	125.61	125.61	125.61	125.61	125.61	125.61
7	Other Equity	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
8	Earning per share (before extraordinary item) of Rs.2/- each (Not annualised)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
1, Basic	1.93*	1.84*	2.02*	3.77*	3.68*	8.48	6.76*	6.73*	5.74*	13.49*	14.41*	23.74	
2, Diluted:	1.93*	1.84*	2.02*	3.77*	3.68*	8.48	6.76*	6.73*	5.74*	13.49*	14.41*	23.74	

Note: The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), Regulation 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th November, 2024. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with relevant Rules thereunder. These results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company. The full format of the Financial Results are available on the Website of the Stock Exchange and the Company's Website www.nidhi.net.in  
Figures of the previous periods have been regrouped/reclassified wherever Considered necessary.  
Sd/-  
Sejal Sagar Modi  
Managing Director  
DIN: 06684211  
Place: Mumbai  
Date: 13th November, 2024

**SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED**  
Head Office: Level -3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051; Tel: 022 4241 0400, 022 4060 3100; Website: http://www.shriramhousing.in  
Reg.Off.: Srinivasa Tower, 1st Floor, Door No.5, Old No.11, 2nd Lane, Cenatoph Road, Alwarpet, Teynampet, Chennai-600018  
Branch Off: Bldg.7,7th Floor, Office 772, Solitaire Corporate Park, Guru Hargovind Singhji Marg, Chakala, Andheri (E), Mumbai-93

**APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**  
**E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.**  
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s, Mortgagee/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to the Shriram Housing Finance Limited and the Physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram Housing Finance Limited (SHFL) Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis in an auction scheduled on 30.11.2024 between 12.30 p.m. to 01.30 p.m. as per the briefs particular given herein under for recovery of balance due to the Shriram Housing Finance Limited from the Borrower(s) /Guarantor(s) and Mortgagee(s), as mentioned in the table. Details of Borrower(s) /Guarantor(s) and Mortgagee(s), amount due, Short Description of the Immovable property and encumbrances known thereon (if any), possession type, reserve price and earnest money deposit & bid increment details are also given as under:

Name of Borrowers/Co-Borrowers/Guarantors/Mortgagees	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Earnest Money Deposit (EMD) (Rs.)	Earnest Money Deposit Details (EMD) Details.	Date & Time of Auction	Contact Person and Inspection date
1) MR. ROHIT JAGDISH PAMNANI ....Borrower No. 1 A 698 1st Floor Room No 1 Near Bachoomal Rupchandani Bunglow Behind Netaji High School Uhasnagar-5 Uhasnagar Maharashtra-421005 Ph :932444506, Also At : Ganga Jamuna Bk No.1585/2 Section 27 Opposite Satramdas Hospital Uhasnagar 4 Thane Maharashtra-421004, Ph. 932444506, Also At : Rohit Tours And Travels Through Proprietor - Rohit Jagdish Pamnani A/698 1st Floor Room No.1 Ganesh Mitra Mandal Chawl Near Bachoomal Rupchandani Bunglaw Neta Ji Highschool Pin Code- 421004 Thane Maharashtra , Also At : Flat No.501 5th Floor Building Type -b Wing J P Regency Pale Road Village Pale Ambarnath (E) Thane 421501	16.07.2022	ALL THAT PIECE AND PARCEL OF Flat No. 501, 5th Floor, Building Type B, B Wing, JP Regency, Pale Road, Village Pale, Ambarnath	Rs. 15,75,000/- Rupees Fifteen Thousand Five Hundred Only	Rs. 1,57,500/- (Rupees One Lacs Fifty Seven Thousand Five Hundred Only)	EMD amount to be deposited by way of RTGS/ NEFT to the account details mentioned herein below: BANK NAME- AXIS BANK LIMITED BRANCH- B A N D R A K U R L A COMPLEX, MUMBAI BANK ACCOUNT NO- Current Account No. 911020045677633 IFSC CODE- UTIB000230	30th Nov. 2024 Time: 12.30 p.m. to 01.30 p.m.	Santosh Agaskar 9820049821/ 8169064462 Sunil Manekar 8999344897 Ashfaq Patka 9819415477 Inspection Date: 20.11.2024 Time 12.00 p.m. to 3.00 p.m
2) MRS. JYOTI JAGDISH PAMNANI ....Borrower No. 2 A 698 1st Floor Room No 1 Near Bachoomal Rupchandani Bunglow Behind Netaji High School Uhasnagar-5 Uhasnagar Maharashtra-421005 Ph :932444506 Also At : Ganga Jamuna Bk No.1585/2 Section 27 Opposite Satramdas Hospital Uhasnagar 4 Thane Maharashtra-421004, Ph. 932366957, Also At : Flat No.501 5th Floor Building Type -b Wing J P Regency Pale Road Village Pale Ambarnath (E) Thane 421501	16.07.2022	ALL THAT PIECE AND PARCEL OF Flat No. 501, 5th Floor, Building Type B, B Wing, JP Regency, Pale Road, Village Pale, Ambarnath	Rs. 15,75,000/- Rupees Fifteen Thousand Five Hundred Only	Rs. 1,57,500/- (Rupees One Lacs Fifty Seven Thousand Five Hundred Only)	EMD amount to be deposited by way of RTGS/ NEFT to the account details mentioned herein below: BANK NAME- AXIS BANK LIMITED BRANCH- B A N D R A K U R L A COMPLEX, MUMBAI BANK ACCOUNT NO- Current Account No. 911020045677633 IFSC CODE- UTIB000230	30th Nov. 2024 Time: 12.30 p.m. to 01.30 p.m.	Santosh Agaskar 9820049821/ 8169064462 Sunil Manekar 8999344897 Ashfaq Patka 9819415477 Inspection Date: 20.11.2024 Time 12.00 p.m. to 3.00 p.m

The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. For details related to the auction terms and conditions and for the place of Tender Submission / for obtaining the bid form / Tender open & Auction process, Please visit the website, please visit the website of Shriram Housing Finance Limited at website address - https://shriramhousing.in/e-auction-Residential provided in the Shriram Housing Finance Limited website.  
The online auction will be conducted on website: https://www.bankeauctions.com of our auction agency C1 India Pvt. Ltd., Address:- Plot No. 68, 3rd Floor, Sector-44, Gurugram-122003, Haryana, For any assistance, You may write email to on Email id: m@gc1india.com, support@bankeauctions.com  
NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagee(s) by Speed / Registered post / Courier. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.  
STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002  
The borrower/mortgagees/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-Auction, i.e. 30/11/2024, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.  
Place: Mumbai  
Date: 14-11-2024  
Sd/- Authorised Officer  
Shriram Housing Finance Limited

**JEET MACHINE TOOLS LIMITED**  
CIN: L28900MH1984PLC032859  
Registered Office : 25, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai, Maharashtra 400023.

**STANDALONE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SIX MONTHS ENDED 30th SEPTEMBER, 2024** (₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended on		Six Months Ended		Year ended 31.03.2024
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2023	
1	Revenue from Operations	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
(a)	Other Operating Income	2.75	2.39	-	5.14	3.65
(b)	Other Income	0.02	-	0.02	0.02	0.22
	<b>Total Income (a+b)</b>	<b>2.77</b>	<b>2.39</b>	<b>0.02</b>	<b>5.16</b>	<b>3.87</b>
2	Expenditure					
(a)	Purchases of stock-in-trade	1.14	3.55	-	4.69	3.56
(b)	Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade	1.40	(1.40)	-	-	-
(c)	Employees benefits expenses	3.58	2.52	1.32	6.10	2.31
(d)	Finance Costs	-	-	-	-	-
(e)	Depreciation, Amortization & Depletion Expenses	-	-	-	-	-
(f)	Other Expenses					

**PUBLIC NOTICE**

This is to inform all concerned that Late Mr. Vijay Saiyaji Lokhande was the Lawful owner of Flat No. 114, in B Wing, situated in Society known as Shakti A Building Co-operative Housing Society Ltd., located at Shirdi Nagar, Navghar Road, Bhayandar (East), District Thane, Maharashtra 401105, after death of late Mr. Saiyaji Vihad Lokhande vide Registered Release deed executed by other legal heirs of Late. Mr. Saiyaji Lokhande in favour of Late Mr. Vijay Saiyaji Lokhande. The original share certificate issued by the Society in respect of the above-mentioned property has been lost/ misplaced. A missing complaint regarding the same document has been lodged by legal heirs of Late. Mr. Vijay Saiyaji Lokhande dated 11/11/2024. All banks, financial institutions, and any other persons or entities are hereby requested to notify my client or the undersigned counsel of any claims or objections regarding the rights, title, or interest in the above-mentioned property, including but not limited to claims by way of sale, mortgage, gift, lien, inheritance, or otherwise, with sufficient proof of such claim, within 14 days from the date of publication of this notice. Failure to do so within the stipulated period will be construed as an acknowledgment that no objections or claims exist over the property.

Sd/-  
**KARAN V. BHANUSHALI B.COM, LL.B**  
ADVOCATE HIGH COURT  
No. 8-5, Sai Rajya, "B" Bldg C.H.S. Ltd.,  
Shirdi Nagar, Bhayandar (E), Thane 401 105  
Date : 11/11/2024

**PUBLIC NOTICE**

This is to inform all concerned that Mr. Vinod S. Bhanushali and Mrs. Manjula V. Bhanushali are the lawful owners of Wing D-1, Flat No. 201, on the second floor, situated in Sai Rajya "CO" Co-operative Housing Society Ltd., located at Shirdi Nagar, Navghar Road, Bhayandar (East), District Thane, Maharashtra-401105. The following original agreements, along with the original share certificate issued by the Society, have been lost/ misplaced: 1. First Original Agreement for Sale entered into between Mrs. Sureshchandra M. D'Souza (Seller) and Mr. Sureshchandra M. D'Souza & Mr. Indira S. Ail (Purchasers). 2. Second Original Agreement for Sale entered into between Mrs. Sureshchandra M. D'Souza (Seller) and Mr. Sureshchandra M. D'Souza & Mrs. Sachita S. Jadhav (Purchaser). 3. Third Original Agreement for Sale entered into between Mrs. Sureshchandra M. D'Souza (Seller) and Mr. Vinod S. Bhanushali & Mrs. Manjula V. Bhanushali (Purchasers). A missing complaint regarding the aforementioned documents has been lodged by Mr. Vinod S. Bhanushali and Mrs. Manjula V. Bhanushali at the Navghar Police Station, Bhayandar East, under Missing Report No. 36409-2024 dated 11/11/2024. All banks, financial institutions, and any other persons or entities are hereby requested to notify my client or the undersigned counsel of any claims or objections regarding the rights, title, or interest in the above-mentioned property, including but not limited to claims by way of sale, mortgage, gift, lien, inheritance, or otherwise, with sufficient proof of such claim, within 14 days from the date of publication of this notice. Failure to do so within the stipulated period will be construed as an acknowledgment that no objections or claims exist over the property.

Sd/-  
**KARAN V. BHANUSHALI B.COM, LL.B**  
ADVOCATE HIGH COURT  
No. 8-5, Sai Rajya, "B" Bldg C.H.S. Ltd.,  
Shirdi Nagar, Bhayandar (E), Thane 401 105  
Date : 11/11/2024

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Mr. Rakesh R. Shah is seized & possessed and/or sufficiently in possession of the premises viz. Industrial Unit No.317 and Industrial Unit No.318, Third floor, Vardhaman Industrial Premises Co-operative Society Ltd., Behind Petrol Pump, S. V. Road, Dahisar (East), Mumbai 400 068 (The said Industrial Unit No.317 and Industrial Unit No.318 shall hereinafter collectively be referred to as "the said Premises") and also holding shares therein. That the said Mr. Rakesh R. Shah has lost/misplaced the Original Partnership Deed of M/s. R. Sandeep and Original Share Certificate in respect of Industrial Unit No.318.

All person having any claim, right, title and interest against or to the said Unit or the shares in respect thereof or any part thereof either by way of mortgage, sale, gift, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession, adoption, any suit, litigation, dispute, decree, order, injunction, restriction, covenants, statutory order, notice/award, notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at our office at 101, Shree Vallabh Residency, Daulat Nagar, Road No.3, Borivli (E), Mumbai 400 066, within 15 days from the date of publication of this Notice by Registered Post A.D. failing which, such claim, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

Partner  
Place: Mumbai (SHARMA & ASSOCIATES)  
Date : 14/11/2024  
Advocates & Solicitors

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Share certificate no. 95, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos from 471 to 475 of Krishna Residency ABC Co-operative Housing Society Ltd. situated Near Dalma Colaba, off S. V. Road, Malad (W), Mumbai-400064, in the name of Shri. Mayank K.Shukla has been reported lost/misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no claims/objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

Date: 14/11/2024  
Place: Mumbai.

For and on behalf of Krishna Residency ABC Co-operative Housing Society Ltd.  
Sd/-  
(Hon. Secretary)

अ. क्र.	व्यक्ती	निव्वळ अंश					एकत्रित
		३०.०९.२०२४ (अलेखापरिहित)	३०.०९.२०२४ (अलेखापरिहित)	३०.०९.२०२४ (अलेखापरिहित)	३०.०९.२०२४ (अलेखापरिहित)	३०.०९.२०२४ (अलेखापरिहित)	
१	एकूण उत्पन्न	६,९४३.९५	७,०४७.५९	६,९४३.९५	६,९४३.९५	६,९४३.९५	६,९४३.९५
२	कार्याचलनातून एकूण उत्पन्न	-४,३२९.१९	-४,३२९.१९	-४,३२९.१९	-४,३२९.१९	-४,३२९.१९	-४,३२९.१९
३	अपवाददात्मक बाब/ (तोटा)	१,९३४.३०	-	-	-	-	-
४	कार्याचलनातून एकूण उत्पन्न	-३,३९४.८९	-३,३९४.८९	-३,३९४.८९	-३,३९४.८९	-३,३९४.८९	-३,३९४.८९
५	कार्याचलनातून एकूण उत्पन्न	३,५४९.०६	३,५४९.०६	३,५४९.०६	३,५४९.०६	३,५४९.०६	३,५४९.०६
६	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
८	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
९	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१०	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
११	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१२	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१३	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१४	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१५	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१६	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१७	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१८	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
१९	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२०	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२१	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२२	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२३	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२४	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२५	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२६	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२७	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२८	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
२९	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३०	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३१	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३२	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३३	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३४	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३५	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३६	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३७	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३८	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
३९	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४०	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४१	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४२	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४३	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४४	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४५	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४६	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४७	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४८	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
४९	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५०	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५१	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५२	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५३	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५४	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५५	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५६	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५७	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५८	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
५९	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६०	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६१	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६२	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६३	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६४	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६५	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६६	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६७	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६८	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
६९	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७०	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७१	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७२	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७३	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७४	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७५	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७६	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७७	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७८	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२
७९	उत्पन्न प्रतिसाधक (प्रत्येकी रु. १०/-)	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८२	-४.८	